

अमरावती महानगरपालिका अमरावती
पर्यावरण विभाग
टिप्पणी

अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत पर्यावरण संध्यास्थिती अहवाल २०१२-१३ तयार झालेला आहे. सदर अहवालामध्ये शहरातील पर्यावरणाशी संबंधित जल,वायु,माती, प्रदुषणासंबंधी संपुर्ण माहिती पर्यटन स्थळे/नैसर्गिक संपत्ती/औद्योगिक स्थळे यांची तांत्रिक माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

केंद्रीय पर्यावरण व वन प्लास्टीक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०११ अन्वये प्लास्टीक निर्मुलन संबंधी जनजागृती तथा दंडात्मक कार्यवाही सदर विभागांतर्गत करण्यात येत आहे.

ENVIROMENTAL STATUS REPORT

FOR

AMRAVATI MUNICIPAL CORPORATION
(2010-2011)



Submitted to
Amravati Municipal Corporation

Prepared By
VIDHARBHA ENVIRO PROTECTION LTD

Plot No- CHW-01, MIDC Industrial Area
Butibori, Nagpur



Plate No.1: District Map of Maharashtra




Plate No.2: District Map of Amravati City

ACKNOWLEDGEMENT

Amravati Municipal Corporation (KMC) has prepared an Environmental Status Report for the year 2010-2011. The report consists of comprehensive information and data from various departments of AMC. I wish to express my sincere gratitude for the active support and coordination extended by all officials and staff in preparation of the report.

I am thankful to the traffic officials, Police Department and authorities of R.T.O., Government Departments, and environmental NGOs from Amravati along with all those who have directly or indirectly contributed to publication of the report.

I am also thankful to Maharashtra Pollution Control Board, Regional Office, Amravati and Civil Department, Government of College of Engineering, Sant Gadgebaba, Amravati City for compiling valuable information and data related to various environmental issues in the city, to present Environmental Status Report for the year 2010-2011.

Mr. D. G. Battalwar
Deputy Manager
Vidharbha Enviro Protection Ltd Nagpur




Fig. 2.14: Air Quality Trend in Average Concentration
(As Monitored by MPCB)

Table 2.11: Trend in Annual Average Concentration of RPM ($\mu\text{g}/\text{m}^3$)
(2007 to 2010)

| Sr. No. | Cities | Year | | | |
|---------|-------------|------|------|------|------|
| | | 2007 | 2008 | 2009 | 2010 |
| 1. | Mumbai | 194 | 202 | 152 | 223 |
| 2. | Thane | 54 | 58 | 55 | 54 |
| 3. | Aurangabad | 77 | 82 | 95 | 86 |
| 4. | Chandrapur | 161 | 172 | 125 | 118 |
| 5. | Kalyan | 105 | 101 | 100 | 18 |
| 6. | Kolhapur | 67 | 82 | 72 | 75 |
| 7. | Nagpur | 112 | 108 | 50 | 60 |
| 8. | Navi Mumbai | 94 | 130 | 52 | 88 |
| 9. | Solapur | 85 | 88 | 135 | 110 |
| 10. | Tarapur | 84 | 79 | 120 | 114 |
| 11. | Pune | 108 | 103 | 130 | 132 |
| 12. | Nashik | 61 | 90 | 95 | 80 |
| 13. | Ulhas Nagar | 102 | 55 | 110 | 150 |
| 14. | Jalna | 101 | 144 | 10 | 95 |
| 15. | Amravati | 62 | 67 | 80 | 90 |

Fig. 2.17: Air Quality Trend in Annual Average Concentration of NO_x
(As Monitored by MPCB)




Plate 4: Air Quality Monitoring using Respirable Dust Sampler